

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०६

सभावृत्तांत

दिनांक - ०७/०९/२०१९

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शनिवार दिनांक ०७/०९/२०१९ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.अश्विनी भिमा बोबडे - सभापती
२. मा.घोलप कमल अनिल
३. मा.पवार मनिषा प्रमोद
४. मा.उषा संजोग वाघेरे(पाटील)
५. मा.काळे उषा दिलीप
६. मा.सुलक्षणा राजू धर

या शिवाय मा. अरुण जागडे - प्र.उपनगरसचिव हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

-----

विषय क्र.१) पिं.चिं.मनपा दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उर्वरित विद्युत विषयक कामकाज करणेबाबत. - मा.मनिषा पवार, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) प्रभाग क्र.२ चिखली स्मशान भूमी देखभाल दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करणेबाबत(निविदा क्र.२७/६७/२०१८-१९) - मा.उषा वाघेरे, मा.मनिषा पवार यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १६/०८/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०५) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - १३

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०७/०९/२०१९

सुचक : मा.मनिषा पवार

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ - मा.मनिषा पवार , मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या पव्हेलीयनचे काम करणे बाबत दि.28/03/2018 रोजी भुमी व जिदंगी विभागमार्फत मनपा व दिलीप वेंगसरकर

फॉऊंडेशन यांच्या मध्ये पुरवणी करारनामा करणेत आला आहे. सदरच्या कामासाठी मे.शशांक फडके याची आर्किटेक्ट म्हणून नेमणूक केली आहे. सदरच्या करारनाम्यानुसार विद्युत विभागामार्फत खालील बाबींची पूर्तता करणेत येऊ शकते.

- 1) Concealed Electrification
- 2) Split air Conditioning for some area.
- 3) 1.2 m/s 4/5 Passenger Lift.
- 4) Heavy Duty LED Fittings

वरील अ.क्र.१ च्या कामासाठी विद्युत विभागाने निविदा प्रसिध्द करून कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. अ.क्र.२ ते ४ या कामासाठी विद्युत विभागाकडे पुरेशी तरतूद उपलब्ध नसल्याने तरतूद उपलब्ध झाल्यावर सदरची कामे करण्यात यावीत असा निर्णय त्या वेळेस घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, सदर वेंगसकर अकॅडमीचे स्थापत्य विषयक काम माहे ऑक्टोबर २०१९ पूर्वी पूर्ण होणार असल्याने, त्या बरोबर विद्युत विषयक कामे होणे गरजेचे असल्याने, अन्य अशा प्रकारच्या चालु असलेल्या कामातून तातडीची गरज असल्याने काम करून घेणे शक्य आहे. अशा प्रकारचे काम चालु असलेल्या कामाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

कामाचे नाव - थेरगाव येथील सर्व्हे नं.९ मध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणेबाबत.

कामाची निविदा रक्कम - 4,26,73,839/- (Electric Work) Total Rs.13,26,82,336/-

ठेकेदाराचे नांव - मे. एस एस साठे, ढोरेनगर,सांगवी

निविदा दर - 11% below

वरील चालू असलेल्या कामातून दिलीप वेंगसकर अकॅडमीकरीता तातडीने आवश्यक असलेल्या वरील अ.क्र. २ ते ४ ही कामे करून घेणे शक्य आहे. त्याकरीता अंदाजे रक्कम र.रु.५४,६६,०८५/- इतका खर्च अपेक्षित आहे. वर नमुद केल्याप्रमाणे मुळ चालु असलेल्या कामातून अन्य ठिकाणी काम करण्याचे स्थळबदलाचे प्रस्तावास मान्यता देणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - १४

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०७/०९/२०१९

सुचक : मा.उषा वाघरे

अनुमोदक : मा.मनिषा पवार

संदर्भ - मा.उषा वाघरे , मा.मनिषा पवार यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ चिखली स्मशान भूमी देखभाल दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामेकरणे. (निविदा क्र.२७/६७/२०१८-१९) सदरचे कामातून प्रभागात इतरत्र ठिकाणी कामे करणेचे स्थळबदलाचे प्रस्तावास मान्यता देणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४१३/२०१९

दिनांक : ०९/०९/२०१९



(अरुण हरिभाऊ जागडे)

प्र.उपनगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.